

परिशिष्ट - I
महत्वाचे तथ्य विवरण
भाग १ (व्याज दर आणि शुल्क/आकार)

1	कर्ज प्रस्ताव/ खाते क्र				कर्जाचा प्रकार		
2	मंजूर कर्जाची रक्कम (रुपयांमध्ये)						
3	वितरण वेळापत्रक (i) टप्प्याटप्प्याने वितरण किंवा १००% आगाऊ. (ii) जर ते टप्प्याटप्प्याने असेल, तर कर्ज करारातील संबंधित तपशील असलेले कलम नमूद करा						
4	कर्जाचा कालावधी (वर्ष/महिने/दिवस)						
5	हप्त्यांचा तपशील						
हप्त्यांचा प्रकार		EPIs (हप्त्यांची) संख्या		EPI (₹)		मंजुरीनंतर परतफेडीची सुरुवात	
6	व्याज दर (%) आणि प्रकार (स्थिर किंवा बदलता किंवा संकरित)						
7	बदलता व्याज दर असल्यास अतिरिक्त माहिती						
संदर्भ, बेंचमार्क	बेंचमार्क दर (%) (B)	स्प्रेड (%) (S)	सवलत (P)	अंतिम दर (%) $R = (B) + (S) - (P)$	पुनर्स्थापना कालावधी (महिने)		संदर्भ बेंचमार्कमधील बदलाचा परिणाम (R मध्ये 25 bps बदलासाठी, यातील बदल: ²)
					B	S	
8	फी/ शुल्क ³						
				बँकेला देय (A)		बँकेद्वारे तृतीय पक्षाला देय (B)	
			एक-वेळ/ आवर्ती	रक्कम (₹) किंवा टक्केवारी (%) लागू असेल ⁴		एक-वेळ/ आवर्ती	रक्कम (₹) किंवा टक्केवारी (%) लागू असेल तसे ⁴
(i)	प्रक्रिया शुल्क						
(ii)	विमा शुल्क						
(iii)	मूल्यांकन शुल्क						

(iv)	इतर कोणतेही (कृपया नमूद करा)					
	दस्तऐवजीकरण शुल्क					
	योग्य ती काळजी (ड्यू डिलिजन्स) शुल्क					
	CGTMSE/CGFMU शुल्क					
	तपासणी शुल्क					
9	वार्षिक टक्केवारी दर (APR) (%)⁵					
10	आकस्मिक शुल्काचा तपशील (₹ किंवा %, लागू असेल तसे)					
(i)	विलंबाने पेमेंट केल्यास, दंड शुल्क (जर असल्यास)					
(ii)	इतर दंड शुल्क (जर असल्यास)					
(iii)	मुदतपूर्व समाप्ती शुल्क (फॉरेक्लोजर चार्जेस), लागू असल्यास					
(iv)	कर्ज बदलण्याचे शुल्क (फ्लोटिंगवरून फिक्स्डमध्ये आणि फिक्स्डवरून फ्लोटिंगमध्ये)					
(v)	इतर कोणतेही शुल्क (कृपया नमूद करा)					

1 निश्चित रीसेट (Fixed reset), क्रेडिट प्रोफाइलमधील बदलांशिवाय

2 कृपया HO परिपत्रक IC/923/2023 दिनांक 30.12.2023, POLICY/49/2024 दिनांक 30.03.2024 & IC/278/2024 दिनांक 04.04.2024 (' प्रणालीच्या फ्रेमवर्क प्रमाणे समान मासिक हप्त्यांवर (EMI) आधारित किरकोळ कर्जावरील बदलत्या व्याज दराच्या पुनर्स्थापनेवर आणि स्थिर व्याज दर) पहा.

3 GST सारख्या कोणत्याही करांशिवाय निव्वळ रक्कम सांगा

4 आवर्ती असल्यास, वारंवारता नमूद करा

5 कृपया परिशिष्ट II मधील उदाहरण पहा

भाग २ (इतर गुणात्मक माहिती)

1	वसुली एजंटच्या नियुक्तीशी संबंधित कर्ज करारातील कलम	
2	तक्रार निवारण यंत्रणेचा तपशील देणारे कर्ज करारातील कलम	
3	नोडल तक्रार निवारण अधिकाऱ्याचा फोन नंबर आणि ईमेल आयडी ⁶	
4	कर्ज, आता किंवा भविष्यात, इतर REs कडे हस्तांतरित केले जाऊ शकते किंवा सुरक्षाकरणाच्या अधीन आहे (होय/ नाही)	
5	"सहयोगी कर्ज व्यवस्थेअंतर्गत कर्ज दिल्यास, खालील अतिरिक्त तपशील दिले जाऊ शकतात:	

मूळ बँकेचे नाव तिच्या निधीच्या प्रमाणासह	भागीदार बँकेचे नाव, तिच्या निधीच्या प्रमाणासह	मिश्र व्याज दर
6	डिजिटल कर्जाच्या बाबतीत, खालील विशिष्ट खुलासे दिले जाऊ शकतात:	
(i)	कूलिंग ऑफ/लुक-अप कालावधी बँकेच्या बोर्ड-मान्य धोरणानुसार, ज्या दरम्यान कर्जदारावर कर्जाच्या मुदतपूर्व परतफेडीवर कोणताही दंड आकारला जाणार नाही	
(ii)	वसुली एजंट म्हणून काम करणाऱ्या आणि कर्जदाराशी संपर्क साधण्यास अधिकृत असलेल्या LSP चा तपशील	

परिशिष्ट II
रिटेल आणि MSME कर्जासाठी APR (वार्षिक टक्केवारी दर) च्या गणनेसाठीचे स्पष्टीकरण

क्र.	घटक	तपशील
1	मंजूर कर्जाची रक्कम (रुपयांमध्ये) (KFS टेम्पलेट - भाग १ मधील क्र. २)	
2	कर्जाचा कालावधी (वर्ष/ महिने/ दिवस) (KFS टेम्पलेट - भाग १ मधील क्र. ४)	
अ)	असमान नियतकालिक कर्जाच्या बाबतीत, मुद्दल भरण्यासाठी हप्त्यांची संख्या	
ब)	EPI चा प्रकार प्रत्येक EPI ची रक्कम (रुपयांमध्ये) आणि EPIs ची संख्या (e.g., मासिक हप्त्यांच्या बाबतीत EMIs ची संख्या) (KFS टेम्पलेट - भाग १ मधील क्र. ५)	
क)	भांडवली व्याज भरण्यासाठी हप्त्यांची संख्या, जर असल्यास	
ड)	मंजुरीनंतर परतफेडीची सुरुवात (KFS टेम्पलेट - भाग १ मधील क्र. ५)	
3	व्याज दराचा प्रकार (स्थिर किंवा बदलता किंवा संकरित) (KFS टेम्पलेट - भाग १ मधील क्र. ६)	
4	व्याज दर (KFS टेम्पलेट - भाग १ मधील क्र. ६)	
5	मंजुरीच्या तारखेला प्रचलित दरानुसार, कर्जाच्या संपूर्ण कालावधीत आकारली जाणारी एकूण व्याजाची रक्कम (रुपयांमध्ये)	
6	देय फी/ शुल्क ⁸ (रुपयांमध्ये)	
A	RE (बँक) ला देय (KFS टेम्पलेट - भाग १ मधील क्र. 8A)	
B	RE (बँक) द्वारे तृतीय-पक्षाला देय (KFS टेम्पलेट - भाग १ मधील क्र. 8B)	
7	निव्वळ वितरित रक्कम (Net disbursed amount) (१-६) (रुपयांमध्ये)	
8	कर्जदाराने भरायची एकूण रक्कम (१ आणि ५ ची बेरीज) (रुपयांमध्ये)	
9	वार्षिक टक्केवारी दर - प्रभावी वार्षिक व्याज दर (टक्केवारीत) ¹⁰ (KFS टेम्पलेट - भाग १ मधील क्र. ९)	
10	अटी आणि शर्तीनुसार वितरणाचे वेळापत्रक	तपशीलवार वेळापत्रक प्रदान केले जाईल
11	हप्ता आणि व्याज भरण्याची देय तारीख	DDMMYYYY

⁸ जेथे असे शुल्क मंजुरीपूर्वी निश्चित केले जाऊ शकत नाही, तेथे REs (बँका) कमाल मर्यादा दर्शवू शकतात

⁹ तपशीलवार परतफेड वेळापत्रकांतर्गत दिलेल्या हप्त्यांच्या एकूण रकमेतून (म्हणजे, ₹२३,२८० (=९७०*२४)) गणन केलेली परतफेडीची रक्कम आणि (११) अंतर्गत नमूद केलेली ₹२३,२७४ (₹२०,००० (कर्जाची रक्कम) + ₹३,२७४ (व्याज शुल्क)) यातील फरक, तपशीलवार परतफेड वेळापत्रकात हप्त्याची रक्कम ₹९६९.७३ वरून ₹९७० पर्यंत पूर्णांकित केल्यामुळे आहे

¹⁰ निव्वळ वितरित रकमेवर IRR पद्धत आणि घटणारी शिल्लक पद्धत (reducing balance method) वापरून गणना केली आहे

परिशिष्ट II मध्ये दर्शविलेल्या काल्पनिक कर्जासाठी
समातुल्य नियतकालिक हप्त्यांतर्गत उदाहरणादाखल परतफेड वेळापत्रक

हप्ता क्र.	थकबाकी मुद्दल (Outstanding Principal) (रुपयांमध्ये)	मुद्दल (Principal) (रुपयांमध्ये)	व्याज (Interest) (रुपयांमध्ये)	हप्ता (Instalment) (रुपयांमध्ये)
1				
2				
3				
4				
5				
6				
7				
8				
9				
10				
11				
12				
13				
14				
15				
16				
17				
18				
19				
20				
21				
22				
23				
24				